

माहे नोव्हेंबर २०१६

# ई-वार्ता



वसई विरार शहर महानगरपालिका

## प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान ANC द्वारे चंदनसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रानळे तलाव UPHC व स्नेहा NGO येथे फ्लॅश कार्डसच्या सहाय्याने आरोग्य चर्चा व तपासणी करण्यात आली.



# ई-वार्ता

## HIV तपासणी कॅम्प



दि. १०/११/२०१६ रोजी  
NGO कृपा फाउंडेशन, शिवसेना  
शाखा नालासोपारा पूर्व येथे  
वसई विरार शहर महानगरपालिका  
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र  
(UPHC) सर्वोदय वसाहतद्वारे HIV  
तपासणी शिबिराचे आयोजन



# ई-वार्ता



वसई विरार शहर महानगरपालिका


माहे नोव्हेंबर २०१६

## मल-जल प्रक्रिया केंद्र



वसई विरार शहर महानगरपालिके अंतर्गत असलेल्या विरारच्या गोकुळ टाऊनशिप येथे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत मल जल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन दि. २६/११/२०१६ रोजी सकाळी १०:०० वाजता महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर प्रविणाताई

हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मा. लोकनेते श्री. हितेंद्र ठाकूर, आमदार श्री. क्षितीज हितेंद्र ठाकूर उप महापौर श्री. उमेश नाईक आदी मान्यवर तसेच महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सतीश लोखंडे आणि अधिकारी व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते. या प्रकल्पासाठी आलेला एकूण खर्च रु. १३८.०९ Cr इतका आहे. या प्रकल्पाद्वारे विदुशीत पाणी शुद्ध करून ते शौचालयासाठी व कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणार आहे-




वसई विरार शहर महानगरपालिका

माहे नोव्हेंबर २०१६



# ई-वार्ता


## तामतलाव व उद्यान लोकार्पण सोहळा



दि.२६/११/२०१६ रोजी तामतलाव व उद्यान विकास योजनेचा लोकार्पण कार्यक्रम महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर श्रीमती. प्रविणा हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत तामतलाव येथे संपन्न झाला. यावेळी मा. आमदार श्री. हितेंद्र ठाकूर, तसेच मा. आमदार श्री. क्षितीज ठाकूर व माजी आमदार डॉमनिक घोन्सालवीस महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सतीश लोखंडे(IAS) माजी महापौर नारायण मानकर व वसईचे माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

माहे नोव्हेंबर २०१६

### Video Conferencing चा लोकार्पण सोहळा



वसई विरार शहर महानगरपालिका हि नवनिर्मित पालघर जिल्हातील एकमेव महानगरपालिका असून जिल्हातील आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महानगरपालिकेची महत्वाची भूमिका आहे. आपात्कालीन प्रसंगी विविध शासकीय यंत्रणा तथा मंत्रालय भवन यांचाशी थेट संपर्क साधण्याकरिता तसेच

महाराष्ट्र शासनाच्या महत्वाच्या सभा या Video Conferencing द्वारे घेण्यात येणार आहे.

महत्वाच्या सभा व प्रशिक्षणासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जिल्हा अधिकारी कार्यालय ठाणे येथे जावे लागते.

तसेच वसई विरार शहर महानगरपालिकेत मा. आयुक्त यांच्या द्वारे घेण्यात येणाऱ्या विभाग स्तरीय बैठका व विभागीय अधिकाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा देण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळोवेळी मुख्यालयात यावे लागते.

वरील पद्धती मुळे होणारा अपवय टाळण्यासाठी व कामात अधिक पारदर्शकता येण्यासाठी Video Conferencing ची सुविधा सुरु करण्यात आली या सुविधेचे लोकार्पण मा. आमदार श्री. क्षितीज हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आहे. त्यासाठी आलेला एकूण खर्च रु. २,८१,०००/- इतका आहे.



# ई- वार्ता

वसई विरार शहर महानगरपालिका

माहे नोव्हेंबर २०१६

## ट्रॅफिक सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन

विरार, नालासोपारा, वसई स्थानकाजवळचे रस्ते तसेच महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी नागरिक आणि वाहतुक पोलिसांची डोकेदुखी ठरली आहे. या समस्येवर उपाय योजना म्हणून महानगरपालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर सिग्नल बसविले आहेत. दि.२६/११/२०१६ रोजी सायं. ६:०० वाजता प्रथम महिला महापौर श्रीमती. प्रविणा हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी माजी महापौर श्री. नारायण मानकर, स्थायी समिती सभापती श्री. नितीन राऊत व आदी मान्यवर उपस्थित होते. वसई विरार महानगरपालिकेतर्फे खालील आठ ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. या यंत्रणेचा फायदा वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी व वाहतुककोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून करण्यात आली आहे. या कामासाठी झालेला एकूण खर्च रु. १,०५,९१,८८८/- इतका आहे.

### प्रभाग समिती – डी

१. एव्हरशार्डन सिटी, वसई (पूर्व)
२. वसंत नगरी, वसई (पूर्व)
३. चिमाजी अप्पा स्मारक (टी-पॉईंट), वसई (पूर्व)

### प्रभाग समिती – एच

१. पार्वती क्राँस रोड, माणिकपुर
२. अंबाडी चौक, वसई (पश्चिम)
३. वर्तक कॉलेज, (जैन मंदीर), वसई (पश्चिम)

